

प्रतिज्ञा पत्र

मी, _____,

(केंद्र संचालक), संगणक केंद्राचे नाव व पत्ता _____

ह्या प्रतिज्ञा पत्राद्वारे लिहून देतो कि, खालील शर्ती व अटी मला मान्य असून, ETH ने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम / परीक्षा / विषयांची अंमलबजावणी मी माझ्या संगणक केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून त्या योग्य रीतीने व प्रामाणिकपणे राबवेन

1. ETH कडे नोंदवण्यात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची ETH ने ठरवून दिलेल्या portal वर online data entry काळजीपूर्वक व योग्य रीतीने करेन. त्याच बरोबर संबंधित विद्यार्थ्यांचे शासकीय ओळखपत्र (उदा. Adhar card / driving license, PAN card etc.) केंद्रा मार्फत जमा करून त्याचे record batch wise filing करेन.
2. ETH साठी केला जाणारा आर्थिक व्यवहार हा पूर्णपणे Cheque, DD, NEFT किंवा RTGS च्या माध्यमातून केला जाईल ह्याची मी खात्री देतो.
3. परिशिष्ट १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व ETH ने ठरवून दिलेली विद्यार्थी परीक्षा शुल्क वेळोवेळी ETH किंवा गरज असल्यास MCADC च्या बँक खात्यावर जमा करेन. व जमा केलेल्या रकमेचे payment proof विद्यार्थ्यांच्या नावासहित ETH कडे व MCADC ला वेळोवेळी mail वर पाठवेन.
4. ETH कडे भरलेली विद्यार्थी परीक्षा शुल्क किंवा कोणतीही फी ही ना परतावा स्वरूपाची असेल व त्या संबंधी मी कोठेही तक्रार करणार नाही.
5. सर्व नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचे संबंधित अभ्यासक्रमाची संपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी पूर्णतः जबाबदारी माझ्या केंद्राची आहे व त्याचबरोबर संबंधित विषयाच्या / अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ETH कडे ज्या विद्यार्थ्यांचे ETH परीक्षा शुल्क जमा केलेले आहे, त्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था ETH ने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रात होईल.
6. ETH मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रत्येक batch wise विद्यार्थ्यांच्या online परीक्षेचे काळजीपूर्वक नियोजन व त्या संबंधीच्या सूचनेचे काटेकोर पालन माझ्या केंद्रामार्फत केले जाईल याची मी हमी देतो.
7. ETH फी संरचना आणि ETH अभ्यासक्रमातील बदल किंवा कार्यक्रमाचे फेरबदल किंवा अभ्यासक्रम रद्द करणे / अभ्यासक्रम बंद करणे या बाबतीतील ETH चे निर्णय अंतिम असतील व ते मला मान्य असतील.
8. केंद्रामार्फत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ETH मार्फत घेण्यात येणाऱ्या संबंधित विषयाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र संबंधित केंद्राकडे ३०-४५ दिवसात ETH मार्फत मिळेल. ते प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांला त्वरित हस्तांतरित करण्याची जबाबदारी प्रशिक्षण केंद्राची असेल.

९. माझ्या केंद्रात राबवण्यात येणारे IT विषयक अभ्यासक्रम व त्या विषयासाठी लागणारे legal application software माझ्या केंद्रावर वापरले किंवा उपलब्ध केले जातील, ह्याची हमी मी केंद्र संचालक म्हणून देतो.
१०. ETH ने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रम / परीक्षा / विषयांसाठी लागणारे संगणक व त्या साठी लागणाऱ्या पायाभूत व अद्ययावत सुविधा (उदा. संगणक प्रशिक्षक, किमान संगणक संख्या_____, Internet सुविधा, power backup, व तत्सम इत्यादी) पुरवणे ही जबाबदारी पूर्णतः केंद्र संचालक म्हणून माझी असेल.
११. ETH मार्फत नोंदणी झालेल्या कोणत्याही ETH पार्टनर / ETH मान्यताप्राप्त केंद्र नोंदणी असणाऱ्या केंद्राची मान्यता, कोणत्याही कारणास्तव केंद्रास न सांगता कोणत्याही वेळी रद्द करण्याचे हक्क ETH कडे राखून ठेवले आहेत.
१२. नोंदणीकृत केंद्राची मान्यता ही ETH कडे केंद्र नोंदणी शुल्क जमा झाल्यापासून १ वर्षासाठी वैध असेल. या विषयी कोणत्याही स्वरूपाचे बदल असल्यास ते केंद्राच्या email id वर लेखी स्वरूपात ETH मार्फत वेळोवेळी कळवले जातील.
१३. प्रशिक्षणासंबंधी आवश्यक अशा सर्व सुविधा मी माझ्या संगणक केंद्रात उपलब्ध करून देईन व संबंधित विषयी कोणासही जबाबदार धरणार नाही.
१४. ETH ची जबाबदारी हि मर्यादित स्वरूपाची असून, त्यामध्ये ETH परीक्षा फी जमा केलेल्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ETH व संबंधित संस्थेच्या प्रमाणपत्रांचा पुरवठा करणे अशा स्वरूपाचे असेल.
१५. ETH कडून लेखी स्वरूपात आलेल्या IT विषयक अभ्यासक्रम व त्या संबंधी असणाऱ्या माहितीलाच मी अधिकृतरित्या ग्राह्य धरेन. ETH कडून लेखी पत्र व्यवहारकरिता माझा खालील अधिकृत e-mail id ग्राह्य धरावा.

Centre owner / coordinator e-mail -

१६. केंद्रामार्फत इतर कोणत्याही कारणास्तव परस्पर केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी ETH जबाबदार राहणार नाही याची मी हमी देतो.

वरील सर्व माहिती वाचून मी प्रमाणित करतो .

केंद्राचे नाव व पत्ता		केंद्र संचालकाची सही व शिक्का
केंद्र संचालकाचे नाव		